

# Yash Management & Satellite Ltd.

November 07, 2022

To, **The Manager,**The Corporate Relationship Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400001

**Scrip Code: 511601** 

<u>Sub: Submission of Newspaper Cutting related to extract of Un-audited Standalone & Consolidated Financial results for the Quarter and Half year ended 30<sup>th</sup> September, 2022.</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 (1) of SEBI (LODR) Regulation 2015, please find enclosed herewith newspaper cutting regarding extract of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended 30<sup>th</sup> September, 2022 published in "Business Standard" (English) and "Mumbai Lakshadeep" (Marathi) Newspapers.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Yash Management and Satellite Limited

SAUMYA
AGRAWAL

Digitally signed by SAUMYA AGRAWAL
Date: 2022.11.07
11:47:10+05'30'

Saumya Agrawal

Company Secretary and Compliance Officer

2. Diluted Notes:

The above audited consolidated and standalone financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on 5th November, 2022 pursual Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended), The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Sectio

0.52

0.76

0.80

(0.03)

0.13

0.23

133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).
The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The fu ormat of Quarterly /Annual Financial Results are available at <u>www.bseindia.com</u> and <u>www.yashmanagement.in.</u>

By order of the Board For Yash Management and Satellite Ltd Sd/-

Anurag Gupta

Managing Director DIN:00398458

Canaalidatad

0.10

0.78

0.6

0.25

0.27

0.23

ador

MULTIPRODUCTS

Date: 5th November, 2022

Place: Mumbai

# ADOR MULTI PRODUCTS LIMITED

Regd. Off: Ador House, 5th Floor, 6 K Dubash Marg, Fort Mumbai - 400 001 CIN:L85110MH1948PLC310253 Website: www.adormultiproducts.com E-mail: cs.adormultiproducts@gmail.com

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND QUARTER ENDED SEP 30, 2022. (₹ In lakh Except EPS

		Standalone				Consolidated					
		For the Quarter Ended		For the H	alf Year	Year Ended	For the Qua	For the Quarter Ended		For the Half Year	
SL No	Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	30.09.2022	30.06.2022	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	134.60	144.77	279.37	381.58	720.81	301.60	368.79	670.39	658.37	1343.67
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,										1
	Exceptional and/or Extraordinary items#)	(26.43)	(33.27)	(59.70)	(50.60)	(64.15)	(153.43)	(230.88)	(384.31)	(290.48)	(680.70)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax(after										1
	Exceptional and/or Extraordinary items#)	(26.43)	(33.27)	(59.70)	(50.60)	(64.15)	(153.43)	(230.88)	(384.31)	(290.48)	(680.70)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax(after									(000 40)	1
	Exceptional and/or Extraordinary items#)	(26.43)	(33.27)	(59.70)	(50.60)	(76.76)	(153.43)	(230.88)	(384.31)	(290.48)	(693.32)
5.	Total Comprehensive Income for the period										1
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)										1
	and Other Comprehensive Income (after tax)]	(26.43)	(33.27)	(59.70)	(49.77)	(75.48)	(153.43)	(230.88)	(384.31)	(289.65)	(692.50)
6.	Equity Share Capital	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36	467.36
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown										1
	in the Audited Balance Sheet of the previous year					1046.61					1,606.89
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing										
	and discontinued operations) - Basic:	(0.57)	(0.71)	(1.28)	(1.06)	(1.62)	(3.28)	(4.94)	(8.22)	(6.20)	(14.82)
	Diluted:	(0.57)	(0.71)	(1.28)	(1.06)	(1.62)	(3.28)	(4.94)	(8.22)	(6.20)	(14.82)

1.The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the Half Year and Quarter ended 30 Sep, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange www.bseindia.in and the listed entity www.adormultiproducts.com

2. The above Financial Results duly reveiwed by Audit Committee, have been approved at the meeting of the Board of Directors held on Nov 4, 2022

3. Previous Period's figures have been re-grouped wherever necessary to facilitate comparison.

For Ador Multi products Ltd. Sd/-

Place: Mumbai Date: 4th November, 2022

Deep A Lalvani Chairman & Director



# Regd. Office:

122, Mistry Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020,

Tel.: 66256262; Fax: 22822031; email: investors@orbitexports.com;

Extract of Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Half Year ended September 30, 2022

		(₹ in Lakhs)								
			STAND	ALONE		CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	Quarter	Ended	Half Year Ended	Financial Year Ended	Quarter	r Ended	Half Year Ended	Financial Year Ended	
		30.09.2022	30.09.2021	30.09.2022	31.03.2022	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	31.03.2022	
		(Unaudited)		(Unaudited)						
1	Total income from operations	5330.63	2719.1	10,399.00	12,310.70	5,477.59	2,847.98	10,674.82	12,674.82	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,284.78	553.49	2,694.99	2,160.19	1,332.54	608.97	2,890.59	2,356.70	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,284.78	553.49	2,694.99	2,108.51	1,332.54	608.97	2,890.59	2,305.02	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	963.31	402.09	2,030.61	1,588.93	1,009.41	454.87	2,222.94	1,779.82	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	962.19	395.77	2,028.74	1,556.83	1,044.03	441.67	2,299.57	1,760.97	
6	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	2,738.31	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	_	15,539.85		-	-	16,720.53	
8	Earning per share (of Rs.10/- each) (not annualised) -Basic	3.52	1.47	7.42	5.80	3.69	1.66	8.12	6.50	
9	Earning per share (of Rs.10/- each) (not annualised) -Diluted	3.51	1.47	7.39	5.80	3.68	1.66	8.09	6.50	

# Notes:

Place: Mumbai

Date: November 5, 2022

- 1. The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and half year ended September 30. 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 25, 2021. The Statutory Auditors have carried out a limited review of these results.
- 2. The Board of Directors in its meeting held on November 4, 2022 have approved the proposal for Buyback of 4,08,163 Equity shares of the Companyat a price of Rs. 245/- (Rupees Two Hundred and Forty Five only) per Equity share for an amount not exceeding Rs. 1000 Lakhs (Rupees One thousand lakhs) for cash (the "Buyback"), excluding transaction cost by a way of Tender Offer through Stock Exchange mechanism. The Buyback is subject to all Statutory approvals.
- 3. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (BSE: http://www.bseindia.com and NSE: http://nseindia.com) and the website of Orbit Exports Limited (http://www.orbitexports.com).

For Orbit Exports Limited

DIN: 00027554

Pankaj Seth Chairman & Managing Director

### Ambarnath Jai-Hind Co-op. Bank Ltd., Ambarnath

Regd. Office: - 42, Lokmanya Tilak Path, Station Road, Ambarnath(W)-421 501

APPENDIX IV [Rule 8(1)]

## POSSESSION NOTICE

(for Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorised Officer of **Ambarnath Jai-Hind Co-op, Bank Ltd.** Ambarnath, 42, Lokmanya Tilak Path, Station Road, Ambarnath(W)-421 501, Dist.-Thane under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcements of Security Interest(Second) Ordinance, 2002 (Ord. 3 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest(Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16th Nov., 2021 calling upon the following: Borrower: - M/s. Cindrella (Partners & Guarantors :- 1) Mr. Mayur Shamii Visaria 2) Mr. Mehul Shamii Visaria 3) Mr. Chetan Shamii Visaria to repay the amount mentioned in the Notice being Rs. 33,36,026/-(Rupees Thirty Three Lakhs Thirty Six Thousand Twenty Six Only) within 60 days of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the Property described herein below in exercise of Powers conferred on him under section 13(4) of the said Ordinance read with Rule 9 of the said rules on this 31st October of the year 2022.

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Ambarnath Jai-Hind Co-op. Bank Ltd., Ambarnath for an amount of Rs. 33,36,026/-(Rupees Thirty Three Lakhs Thirty Six Thousand Twenty Six Only) and interest thereon @ applicable rate from 01/11/2021 onwards.

#### **Description of the Immovable Property**

Flat No. 505, 5th Floor, B-Wing, Dharanendra Padmavati CHSL, Padmavati Complex, Sai Section, situated on land at Khoj Khuntavli, bearing City Survey No. 4717 to 4719 and 4723 to 4728 Plot No. 8 & 24 adm. Area 612 Sq.Ft (carpet) within the limit of Ambarnath Municipal Council.

Sd/-**Authorised Officer** Place: Ambarnath Date: 04/11/2022 Ambarnath Jai-Hind Co-op. Bank Ltd., Ambarnath

# **TPSØDL**

## TP SOUTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED

(Procurement Department)
Call Center /Training Center, Duduma Colony, Ambagada, Berhampur, Odisha-760001

NOTICE INVITING TENDER TP SouthernOdisha Distribution Limited (TPSODL) invites tender from eligible vendors for following: Tender Fee Last date **Tender Description NIT Number** inclusive (Rs.) and time of GST (Rs.) Payment of Tender Fee Rate Contract for Meter Installations TPSODL/OT/ 7,50,000 5.000 18.11.2022 and Meter Data Downloading 2022-23/102 18:00 Hrs Activities for PAN TPSODL Locations Rate Contract for Hiring agency for TPSODL/OT/ 4,00,000 5,000 18.11.2022 Services of Security Guards at 2022-23/103 18:00Hrs

4.00.000

5.000

18.11.2022

18:00 Hrs

Malkangiri District For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com

TPSODL/OT/

2022-23/104

Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963 Registered Office: A/7, Trade World, Karnala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Murnbai - 400 013. Tel No.: +91 22 6120 7900 Fax No.: +91 22 6120 7999 Email: opsingh@bpml.in; www.bpml.in

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER (₹ in Lakhs QUARTER ENDED HALF YEAR ENDED YEAR ENDED **Particulars** 30-09-2022 | 30-06-2022 | 30-09-2021 30-09-2022 30-09-2021 31-03-2022 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited 7,142.68 1 Total Income 6.033.13 8,299,70 11.504.94 24,458,94 (576.09)(1.805.37)2 Profit/(Loss) before exceptional item and to (2.398.10)(738.70)(3.136.80)(950.28)3 Profit / (Loss) before tax (2,398.10)(738.70)778.57 (3,136.80)404.38 (450.71)(2,379.80)(714.49) 793.15 415.56 Net Profit/ (Loss) for the period (3,094.29) (468.77)Total comprehensive income for the period (2.380.92) (706.59)792.45 (3,087.51) 404.51 (473.26)6 Paid up Equity Share Capital (face value of Rs 10/- per share) 1,073.98 1.073.98 1.073.98 1,073,98 1.073.98 1.073.98 Other Equity (excluding revaluation (14,012.82) 8 Earnings per share (EPS) of Rs.10/- each (not annualised) - Diluted Rs. (22.16)(6.65)7.39 (28.81)3.87 (4.36)

TPSODL, Odisha.

Electrification of Households in

Swabhiman Anchal under SETU

Scheme in Chitrakonda Block of

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 5th November, 2022. The statutory auditors of the company carried out a "Limited Review" of the financial results for the quarter and half year ended 30th September, 2022.

iled format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Regulrements) Regulations, 2015. The full format of Quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange Website www.i Company's website www.bpml.in For BALKISHNA PAPER MILLS LIMITED

Anurag P. Poddai

DIN: 00599143

Dated: 5th, November 2022 बैंक ऑफ़ बड़ोदा

Zaveri Bazar Branch : Trishla Bldg., 122, Sheikh MemonSt., Mumbai- 400002 Tel.: 43408930/35/36/37/40 E Mail: zaveri@bankofbaroda.com

Bank of Baroda BOB/ZAVERI/ADV/2022/63

Date: 15.10.2022 NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION OF 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

only)

M/s. Rukhsar Synthetics 1577/1, Abdul Rahman Sardar Compound, Navi Pada, Kalyan Road, Near Shiv Sena Office, Bhiwandi, Thane- 421302.

Re: Credit facilities with our Zaveri Bazar Branch Mumbai.

1. We refer to our letter No. ZBB/ADV/68/528 dated 31.01.2011 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter started. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interest created for such liability are as under:

O/s as on 16.02.2022 Security agreement with brief description of Limit Rate of type of facility (Inclusive c Overdrat ll that Powerlooms Patra Shed bearing Municipal House No. All that Powertooms ratio silest bearing minimum about 2000 sq. fts consisting of Ground plus First Floor, admeasuring about 2000 sq. fts 21.55.778.65 ındei 15,00,000 Equivalent to 185.87 sq. mts., situated on land bearing survey. No.42 Hissa No.3 part, at Nagaon-I, Village Nagaon, Taluka Bhiwandi, in the Registration Sub- District of Bhiwandi, and the District of Thane, within Baroda Fraders vith (Rupees Twenty Rupees monthly Forty One Lakh Fifty Five Thousand the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, together with plant, and machineries, furniture, fixures and fittings thereon both present and future and bounded as follows:-Lakhs only) -On or towards East by Land of Mr. Riyaz - On or towards West by Land of Mr. Kiran Gandhi - On or towards North by Galli - On or towards South by House No. 1577 AND DAUE Limit 0,000/ Eight and by House No. 1577

AND
All that House No. 1605/1, consisting of Ground plus First Floor, situated on the land bearing Survey No. 42, Hissa No.3 Part, admeasuring about 2250 sq. fts. Equivalent to 209.10 sq. meters Village Nagaon, Taluka Bhiwandi, in the Registration Sub District of Bhiwandi and District of Thane, within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Ward No.10, together with plants, and machineries, furnitures, fixyres and fittings theorem both present and future and hounded as follows: (Rupees Ninety Thousan

thereon both present and future and bounded as follows:

On or towards East by Land belonging to Mr. Ansari

On or towards North by Road

On or towards North by Road

On or towards South by 25' wide Road 2. In the letter of acknowledgement of debt dated 16.08.2018 you have acknowledged your liability to the bank to the tune o Rs. 45,49,322.50 (Rupees Forty Five Lakhs Forty Nine Thousand Three Hundred Twenty Two & Paisa Fifty Only ) as on 15,08.2018

1. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/ outstandings for the quarter endec

2. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 30.06.2021 in accordance with Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have no

repaid the overdue loans including interest thereon.

3. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securitie. in the state of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest tall date of payment, we have the first payment of the source of the sour shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of the section 13 of the said Act, which please note

shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of the section 13 of the said Act, which please note.

4. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

5. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

6. We further invite your attention to sub-section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secure ssets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any

pefore the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

7. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us

( Pricilla Noronha )





























# रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

<u>जाहीर नोटीस</u> या नोटीसी द्वारे सर्व संबधीतांना कळविण्यात येते कि पुलॅट क्र. एफ. ५, बी-२६, निशिगंधा कॉ. हो. स्रो. म दिवाण ॲण्ड शाह एन्कलेव्ह, अंबाडी रोड, वसई रोड (प), ४०१२०२, ता. वसई, जि. पालघर . वरिल नमुद मालमत्ता कै. शारदा लक्ष्मणदास मुरपना यांचा मृत्यु दि ०३.०३.२०२० रोजी झालेला आहे व कै. अमरलाल लक्ष्मणदार मुरपना यांचा मृत्यु दि. ०८.०३.२०११ रोजी झालेला आहे सदर मालमत्ता यांच्या नावे सोसायटी मध्ये नोंद आहे. वरिल नमुद फ्लॅटचा भाग दाखला भाग १४६ ते १५० असा होता, सदरचा मुळ भाग दाखला (SHARE CERTIFICATE)गहाळ झालेला आहे/ हरवलेला आहे/ सापडत नाही. तरी वरिल नमुद मालमत्तेचा दुय्यम भाग दाखला / दुसरी प्रत भाग दाखला मिळणेकामी कै अमरलाल लक्ष्मणदास मुरपना यांचा मुलगा श्री. मनिष अम्रलाल मुरपना यांनी सोसायटीत अर्ज दाखल केलेला आहे. तरी सदर भाग दाखला (SHARE CERTIFICATE बाबत कोणाचे काही म्हणणे असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्या पासुन १४ दिवसात सर्व पुराव्यासह संपर्क साधावा. मुदती नंतर आलेल्या कोणत्याही अर्ज स्विकारले जाणार नाही व सोसायटी अर्जदारस दुय्यम दाखता देण्यात येईल याची नोंद घ्यावी. अंड . विनय शुक्ला थहल थाचा नाद घ्यावा. ॲड . विनय शुक्ला रिलायबल पेस्टीज, पहिला मजला, आय.डी.बी.आय बेंकेवर, आचोळे रोड, नालासोपारा (प), म्रो.९९२३४९९३९१

#### जाहीर सूचना

लक्षात घ्या की. श्री. सदरुद्दीन इब्राहिम भमानी यांच पत्ता - ७०१/७०२ टिन अपार्टमेंट. बी विंग. मावे रोड, मालाड पश्चिम, मुंबई - ४०० ०६४ येथे आहे, त्यांचे दि.१३.०७.२०२२रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्रीमती जरीना एस. भामानी त्यांची पत्नी (२) सादिक अली एस. भामानी-मुलगा, (३)श्रीमती नीलम ए. मोहम्मद-मुलगी, (४) श्री. समीर एस. भमानी-मुलगा आणि (५) श्रीमती सलीमा एन मूसानी-मुलगी हे मृत व्यक्तीचे अनन्य कायदेशीर वारस आणि उत्तराधिकारी आहेत.

खालील मालमत्ता संपादित केल्या आहेत ज्यामध्ये श्री. सदरुद्दीन ई. भमानी यांना खरेदीदार म्हणून हक शीर्षक आणि स्वारस्य होते

- १. फ्लॅटक्र.६०२, क्षेत्रफळ सुमारे ३५८ चौ.फू. क्षेत्र, ६व्या मजल्यावरील, ए विंग, सीटीएस क्र.६५ ६६/१ ते २७, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) मदिना टाॅवर मध्ये केवळ त्यांच्या नावाव दि.२७.०४.२०१३ रोजीच्या विक्री कराराद्वारे
- दकान क्र. ३५, तळमजला आर.एन.ए. शॉपिंग आर्केड, क्रिस्टल अव्हेन्य को-ऑपरेटिव सोसायटी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मुंबई ४०० ०५३, क्षेत्रफळ सुमारे ५५३ चौ.फू.बिल्ट अप क्षेत्र आणि तळघर क्षेत्रफळ २६० चौरस फुट बिल्ह अप क्षेत्र (१) श्री. सदरुद्दीन ई. भमानी आणि क्र (२) श्रीमती जरीना एस. भमानी यांच्या नावे २७.११.२००६ च्या विक्री कराराद्वारे खरेदी केले गेले आणि प्रत्येकी ५०% अविभाजित समभागासह वाटा:
- दुकान क्र. १४, तळमजला, सिटी मॉल न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई -४०००३, क्षेत्रफळ सुमारे १९५ चौ.फू. कारपेट क्षेत्र किंवा २३४ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र (१) श्री, सदरुद्दीन ई, भमानी (२) श्रीमर्त जरीना एस. भमानी (३) श्री. समीर एस. भमार्न आणि (४) सौ. करिश्मा एस. भमानी या श्री समीर एस. भमानी यांच्या पत्नी यांच्या नावे संयुक्तपणे दि.१८.१२.२०१९ च्या विक्री कराराद्वारे करण्यात आले
- सदर श्री. सदरुद्दीन ई. भामानी यांचा उपरोत्त मालमत्तेचा हिस्सा खालीलप्रमाणे क्रमांक १ - फ्लॅ क्र. ६०२, मदिना टॉवर केवळ नावावर असलेल कायदेशीर वारसांनी परस्पर निर्णय घेऊन सादिव अली एस. भमानी यांच्या नावे सोडण्याचा निर्णय घेतला आहे: म्हणून, इतर कायदेशीर वारस त्याच्य पक्षात त्यानुसार हक्क सोडतील.

क्र.२, दकान क्र.३५, तळमजला आर.एन.ए शॉपिंग आर्केड, क्रिस्टल अव्हेन्यू को-ऑपरेटिव सोसायटी, दिवंगत सदरुद्दीन ई. भमानी यांच्या मालकीचा ५०% श्री. समीर एस. भमानी यांच्या नावे सोडण्यात येईल. त्यानुसार, इतर सर्व कायदेशीर वारस श्री. समीर एस. भमानी यांच्या नावे मृत व्यक्तीकड्न दिलेला हिस्सा सोडतात. क्र.३ - दुकान क्र. १४, तळमजला, सिटी मॉल मधील मृत श्री. सदरुद्दीन ई. भमानी यांचा १/४ वा हिस्सा श्री. समीर एस. भमानी यांना हस्तांतरित केला जाईल.

यानुसार, इतर सर्व कायदेशीर वारसांनी शी समीर एस भामानी यांच्या नावे मृत व्यक्तीकडून त्यांना दिलेल

उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने, कायदेशीर वारसांमध्ये अंतिम समझोता म्हणून हक्क सोड करारनामा केला जाईल आणि नोंदणीकृत केला जाईल.

म्हणन, हे सचित केले जाते की कोणत्याही कायदेशी वारस किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा, वारसा, वाटा विक्री, गहाण, भाडेपट्टी, धारणाधिकार, भेटवस्तू किंवा कोणताही बोजा कसाही असो किंवा इत कोणत्याही प्रकारे या मालमत्तेवर आणि समभागांच्य संदर्भात हक्क आहे, याद्वारे अधोस्वाक्षरीदार किंव जर असेल तर, सर्व समर्थन दस्तऐवजांसह कळविणे आवश्यक आहे, ज्यामध्ये अयशस्वी झाल्यास कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही आणि सोसायटी एमसीएस कायदा १९६०, नियम आपि सोसायटीच्या उपनियमांच्या तरतुर्दीनुसार अश दाव्याचा संदर्भ न घेता उक्त मालमत्तेचे प्रसारण पुरे चाल ठेवेल आणि: अशा व्यक्तीचे कोणतेही दावे माप केलेले मानले जातील आणि सोसायटीवर बंधनकारव

दिनांक: ०७.११.२०२२ श्री.एम.एम.शेट्टी ठिकाण: मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता

मे. माधव असोसिएट्स वकिल आणि कायदेशीर सल्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३.

## CHANGE OF NAME

To Be Exercised By Depndent Himself If Age Is Above 18 Years Name Change I SHOBHA ASHOK KATKAR, W/O KATKAR ASHOK VINAYAK, R/O 2/17, Indira Nagar, Vashi Naka R. C. Marg, Chembur, Mumbai – 400074 hereby declare that my correct name is SHOBHA ASHOK KATKAR, whereas the name recorded in service records of my Husband is SHOBHA ASHOW KAINAW, whereas the faither records of my Husband is SHOBHA KATKAR which is incorrect. My correct name SHOBHA ASHOK KATKAR be used for future purposes and same be changed in service records of my Husband. This change affirmed vide Affidavit dated 17/10/2022 before Raiinde Kumar Notary (Govt. of India) Reg. no. 15491, Chembur (East), Mumbai 400071.

#### **PUBLIC NOTICE**

client MRS. MANISHA RAJA CHOPRA who 2nd floor, Chopra House, 15, Dmonte Stree Jain Mandir, Bandra (West) - 400050. t is represented that the following documents are lost/misplaced and no raceable despite diligent efforts 1 Registered Agreement for Sale document N TNN-2-3264-2007 AND INDEX-II which is done on dated 03/05/2007 between Mr Hemant R Gupta, V/s Mrs. Manisha Raja Chopra and Mr. Raja Mangilal Chopra. 2 Registered Agreement for Sale document No TNN-2-3262-2007 AND INDEX-II which is done on dated 03/05/2007 between Mr. Rajesh Omprakash Gupta, V/s Mrs. Manisha Raia Choora and Mr. Raia Mangilal Choora Share Certificate Serial No. 1 for the Shop No. 1, 4) Share Certificate Serial No. 2 fo

the Shop No. 2. My client field the documen

missing complaint at Thanenagar Police

Station Thane - 400601 on dated 21/10

2022 and Property Missing Register No. is

1471/2022. Any person having any claim or right i respect of the above said Original Agreement for Sale or the aforesaid shop by way of inheritance, share, sale, mortgage, lease lien, license, gift, or possession oi encumbrance howsoever or otherwise i nereby required to intimate to the undersigned within 15 days from the date o publication of this notice of his/her/their such claim/s, if any, with all supporting documents, failing, we shall issue the LETTER OF NO CLAIM / TITLE CERTIFICATE and my client shall without reference to such claim/s, if any of such person shall be treated as waived and not binding on our clients

ADV. MAHENDRA S. SATHE (B. COM, LLB.) Off. Add : Shop. No. 1, New Vaibhav CHS,

Opp. Shivsena Surya Office, Joshi wada Charai, Thane (W) 400601. -mail. - <u>adv.mahendra3sathe@gmail.com</u> Mob. No. 8879618070

whatsoever.

Place : Thane

## PUBLIC NOTICE

This is to inform to all concerned that my client/s intends to purchase Flat No. 1302 on 13th Floor in 'A' Wing alongwith Stilt Car Parking No. G-41 in the building known as "BHOOMI SAMKIT CO-OP. HSG. SOC. LTD." situated at Mahavir Nagar, Dahanukarwadi, Near Kamla Ashish Tower, Kandivali (West), Mumbai - 400 067 (more particularly described in the Schedule below) from its current owner MRS. HEMA DHAIRYA SHETH for

Notice is hereby given to all the concerned to lodge their claim if any by way of pending litigation, lease, license, lien, inheritance, share, sale exchange mortgage, gift, attachment, agreement, possession, title, hypothecation, surrender of rights, encumbrances or by virtue of any testamentary or nontestamentary document/s or by virtue of succession, adoption, any suit, dispute decree, order, injunction, restriction covenants, statutory order, notice/award howsoever or otherwise or any interest on the said property mentioned above within (7) Seven days in writing to MR. KARAN P. GANDHI at Office No. 102 on 1st Floor, "Ashiana Building", Shantilal Mody Road, Kandivali (West), Mumbai -400 067, from the publication of this notice failing to which, it shall be presumed that no adverse title, claim or demand of any nature whatsoever exists in respect of the above Flat or any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have given up or waived and/or abandoned and my client shall proceed to conclude the negotiations and purchase and no claim shall be entertained thereafter.

Flat No. 1302 on 13th Floor in 'A' Wing, admeasuring 667 Sq. ft. Carpet Area alongwith Stilt Car Parking No. G-41, in the building known as "BHOOMI SAMKIT CO-OP. HSG. SOC. Dahanukarwadi, Near Kamla Ashish Tower, Kandivali (West), Mumbai - 400 067, and constructed on all that piece or parcel of land or ground situate, lying and being at Vill<mark>age : Kandivali, Taluka</mark> : Borivall bearing C.T.S. No. 117, 118, 119 (pt), 1351 & 1352 of District Mumbai Suburban within Greater Mumbai and in the Registration Sub-District and District Mumbai City and Mumbai Suburban District.

SCHEDULE OF THE PROPERTY

(KARAN P. GANDHI) Advocate High Court

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Manjooben Jagjivandas Kosambia, a joint member of the GAYATRI AVENUE Co-Operative Housing Society Limited, having address at 90 feet Road, Thakur Complex, Opp. St. Lawrence School, Kandivali East, Mumbai – 400101, holding Flat No.701-C, in the building of the society, died on 13/11/2009. My client Mr. Chetan Jagjivandas Kosambia, son of the deceased, has made an application to the Society, for the transfer the share of his deceased mother, Mrs. Manjooben Jagjivandas Kosambia, to his name.

All persons having any claim in, to or upon the said Flat and/or the shares pertaining to the said Flat, or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, sha be deemed to have been waived and further action will be completed without any reference to

Date : 07.11.2022

Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

# अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि.. अंबरनाथ

केंद्रीय कार्यालय:- ४२, लोकमान्य टिळक पथ, अंबरनाथ (प.) - ४२१ ५०१.

परिशिष्ट IV (नियम ८(१))

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षकरीकारांनी अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि., ४२, लोकमान्य टिळक पथ् अंबरनाथ - ४२१ ५०१, जि. टाणे चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट(सेकंड) ऑर्डिनन्स, २००२ (ऑर्डि. ३ सन २००२) आणि कलम १३(१२) सह वाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये दिनांक १६/११/२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून खालील: **कर्जदार मे. सिंड्रेला** भागीदार व जामिनदार १. श्री. मयुर शामजी विसारीय २. श्री. मेहुल शामजी विसारीया ३. श्री. चेतन शामजी विसारीया यांना सूचनेत नमूद रू. ३३,३६,०२६/-( रूपये तेहत्तीस लाख छत्तीस हजार सहवीस **मात्र)** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकरांनी सदर ऑर्डिनन्सच्या कलम १३(४) सह वाचता सदर नियमावलीच्या नेयम ९ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली वर्णिलेल्या मिळकतीचा प्रतिकात्मक ताबा **दि**. 39/90/२०२२ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की सदर मिळकतीशी होणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार गैर असेल. तसेच अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि., अंबरनाथ ची रु. ३३,३६,०२६/-(रुपये तेहत्तीस लाख छत्तीस हजार सहवीस मात्र) असून तसेच दि. ०१/११/२०२१ पासून पुढील व्याज प्रयोज्य दराने राहील.

# स्थावर मिळकतीचे वर्णन

अंबरनाथ नगरपरिषदेच्या मर्यादेत धर्नेद्र पद्मावती को-ऑप. हो. सो. लि., पद्मावती कॉम्पलेक्स, बी विंगच्या पाचव्या मजल्यावरील रूम नं. ५०५, साई सेक्शन, कोहोज खुंटवली, अंबरनाथ(पुर्व), जि. ठाणे,

देनांक :- ०४/११/२०२२ प्राधिकृत अधिकारी (दुरध्वनी क्र. ०२५१-२६८७४२२/२६८७३९४) अंबरनाथ जय-हिंद को-ऑप. बँक लि., अंबरनाथ

# Balkrishna Paper Mills Ltd.

CIN: L21098MH2013PLC244963

नोंदणीकृत कार्यालयः ए/७, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३. दूर.क.:+९१-२२-६१२०७९००, फॅक्स:+९१-२२-६१२०७९९९, ई-मेल:opsingh@bpml.in; www.bpml.in ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							(रु.लाखात)
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
	तमशील	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
٩.	एकूण उत्पन्न	9940.02	७१४२.६८	६०३३.५३	C299.b0	99408.98	2884८.९४
₹.	अपवादात्मक बाब व करपुर्व नफा/(तोटा)	(२३९८.१०)	(032.00)	(५७६.०९)	(3938.20)	(९५०.२८)	(9८0५.३७)
З.	करपुर्व नफा/(तोटा)	(२३९८.१०)	(032.00)	002.40	(3938.20)	808.36	(४५०.७१)
8.	कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	(२३७९.८०)	(१४.४९७)	७९३.१५	(3098.29)	४९५.५६	(४६८.७७)
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	(२३८०.९२)	(११,३०७)	७९२.४५	(3020.49)	808.49	(४७३.२६)
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रतीभाग)	9003.97	9003.96	9003.96	9003.97	90७३.९८	90७३.९८
ı٥.	इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून)						(१४०१२.८२)
۲.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रू.५०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)						
ı	१. मूळ	(२२.१६)	(६.६५)	0.39	(२८.८१)	3.60	(४.३६)
ı	२. सौमकृत	(२२.१६)	(६.६५)	0.39	(२८.८१)	3.60	(४.३६)

९. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मार करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्पाकरिता वित्तीय निष्कर्पाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोक

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कपिच संविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कपिच संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.bpml.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ष्ण पेपर मिल्स लिमिटेडकरि सही /- अनुराग पी. पोद्वा

LTD." situated at Mahavir Nagar

Date : 07.11.2022 Place : Mumbal

#### जाहीर सूचना प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे

अशील नियोजित मालक श्री. हर्षद बी. वालिया व श्रीमतं र्शना एच. वालिया, दोघांचे र/ठि.: बी१/५१, गंग विहार, पोद्दार रोड, सांताक्रुझ (प.), मुंबई-४०००५४ यांन २रा मजला, ज्योती चेंबर्स प्रिमायसेस को-ऑपरेटिव सोसायटी लि. (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नोंदणी क्रमांक बीओएम/जीईएन/१००७ दि.९ डिसेंबर १९७७ अंतर्गत नोंदणीकृत सोसायटी), नरसिनाथा स्ट्रीट काथा बाजार, मुंबई-४००००९, जमीन सी.एस.क्र.२६९ मांडवी विभाग, मुंबई शहर (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ) येथे असलेली सुमारे ५६५.२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र असलेल कार्यालय क्र.२०२ बाबत ज्योती चेंबर्स प्रिमायसेस को ऑपरेटिव्ह सोसायटी लि.. नोंटणी क्रमांक बीओएम/जीईएन १००७/१९७७ धारक सोसायटीद्वारे वितरीत दिनांक २ एप्रिल, २०१२ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.२३ अंतर्गत एकवि . अनुक्रमांक ६६ ते ७० (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/-ज्यये पन्नास फक्त) दर्शनी मुल्याचे ५ (पाच) पुर्णपणे भर केलेले शेअर्समधील मे. स्पेन्सर मरीन इंटरनॅशनल (मालक) त्यांचे सर्व अधिकार, हक्क, शेअर्स, मागणी, दावा व हि खरेदी करण्यास इच्छक आहेत आणि मालकाद्वारे देण्या नालेल्या हमी आणि प्रस्तुतीकरणाच्या आधारावर स अधिकार व दावापासून मुक्त सर्व अधिकार हे सदर जागा। सदर शेअर्ससह एकमेव मालकाचे आहेत.

) श्रीमती चंद्रिका जितेंद्र मेहता, २) श्रीमती इंदिरा किरीट शाह, ३) श्रीमती भद्रा अनंत धामी व ४) श्रीमती अरुप भुपेंद्र सकारिया यांनी संयुक्तपणे सदर जागेतील सह-मालकीत धिकार, हक्क व हित टी.आर.जैन (एचयुएफ), त्यां कर्ता व व्यवस्थापक सदर १) श्रीमती पष्पा त्रिलोकचंद जै आणि सदर टी.आर.(एच.यु.एफ.) चे सदस्य यांचे मार्फत २) श्रीमती शोभा भिकचंद मुठा, ३) श्रीमती संगिता बिग मेहता, ४) श्रीमती सुनिता अनुराग हलखंडी व ५) कुमार्र अंजू त्रिलोकचंद जैन यांच्याकडून दिनांक १० ऑगस्त १९७९ रोजीचे विक्री करारनामाद्वारे प्राप्त केले होते आणि . तद्नंतर श्रीमती चंद्रिका जितेंद्र मेहता यांनी सदर जागेती १६% सरासरी त्यांचे अधिकार १) श्रीमती इंटिस किरीट शाह, २) श्रीमती भद्रा अनंत धामी व ३) श्रीमती अरुग भुपेंद्र सकारिया यांच्याकडे दिनांक ३० ऑगस्ट, २०० ोजीच्या विक्री करारनामा मार्फत विक्री केले आणि तदनंत श्रीमती भटा अनंत धामी व श्रीमती अरुणा भुपेंद्र सकारि यांनी त्यांचे २/३रे अधिकार (अर्थात १/३रे अधिकार त्येकी) हे श्रीमती इंदिरा किरीट शाह यांच्या नावे दिनां २२ ऑक्टोबर, २००३ रोजीच्या करारनामा मार्फत हस्तांत केले आणि तद्नंतर श्रीमती इंदिरा किरीट शाह ऊर्फ इंदिर ज्यंतीलाल धामी यांनी सदर जागेबाबत त्यांचे सर्व अधिका हक्क व हित श्री. चिमनलाल जयंतीलाल धामी (श्रीमत इंदिरा किरीट शाह यांचे बंधु) यांना नोंदणी अनुक्रमांव बीबीई-१-८४११-२००४ अंतर्गत मुंबई येथील हम उपनिबंधकांच्या कार्यालयात नोंदणीकृत दिनांक ५ ऑक्टोबर २००४ रोजीचे निश्चिती करारनामांसह नोंदणीकृत दिनां . नोव्हेंबर, २००३ रोजीच्या बक्षीस खरेदीखताद्वारे बक्षी

म्हणून दिले. दिनांक २६ फेब्रुवारी, १९९४ रोजीचा करारनामा, दिनां ३० ऑगस्ट, २००१ रोजीचा विक्री करारनामा, दिनांक २ ऑक्टोबर, २००३ रोजीचा करारनामा, दिनांक १ नोव्हेंब २००३ रोजीचे बक्षीस खरेदीखत, दिनांक ५ ऑक्टोबर २००४ रोजीचे निश्चिती करारनामा आणि दिनांक १६ मार्च २०१२ रोजीचे बक्षीस खरेदीखत हे हरवले आहेत आ आता विद्यमान खरेदीदारांना अहमदाबाद मर्कंटाईल को ऑप. बँक लिमिटेड, मंबई यांच्याकडन कर्ज घेण्याची इच्छ आहे. जर मागील मालक, विक्रेता, खरेदीदार, त्यां कायदेशीर वारसदार नातेवाईक, सदस्य, पारिवारीक सदस्यां सदर मालमत्तेवर दावा असल्यास त्यांनी योग्य कागदपत्रे पुरावा व दस्तावेजांसह आजपासून १४ दिवसात कळवा . आणि जर कोणा व्यक्तीस हरविलेले करारनामा सापडल्या त्यांनी खाली नमुद केलेल्या पत्यावर आमच्याकडे पर आणुन द्यावेत.

जर कोणा व्यक्तीस तसेच कोणतीही बँक किंवा वित्ती संस्था किंवा प्राधिकरण यांना वर नमुद जागा किंवा सद शेअर्स किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकीत्व न्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा, करारनामा क्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, ताबा परवाना, मालकी हक्क, वारसा हक्क, तारण, कर्ज, न्यास परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा अन तर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा, हित किंव नाक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सर्व आवश्य इस्तावेजी पराव्यांसह सदर सचना प्रकाशन तारखेपासन १ **(चौदा) दि**वसांच्या आत<sup>े</sup>खालील स्वाक्षरीकर्त्याक ळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागणी त्या गणि/र्किवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा टाव्यांच्या सं**दर्भा**शिवाय व्यवहार पूर्ण केल

सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिण्ट (ॲडव्होकेटस्, उच्च न्यायालय ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजल जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

# गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

सीआवएन:एलर५२१०एमएचर९८१पीएलसी०२४९८८ नोंदणीकृत कार्यालय: नॉलेज हाऊस, शाम नगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई-४०००६०. दुरध्वनी: १२२-२८०३९४०५, ईमेल:investors@galaxycloudkitchens.in

							(रु. लाखात)	
अ.		7	नंपलेली तिमा	ही	संपलेल	ो अर्धवर्ष	संपलेले वर्ष	
क्र.	तपशील	३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३०.०९.२२	३०.०९.२१	३१.०३.२२	
٩	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	9389.89	9833.37	9099.09	२७८२.७७	२१८४.९३	8८७०.११	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(कर व विशेष साधारण बाबपूर्व)	(୩୪८.୩६)	(୪୩.७८)	39.64	(१८९.९४)	६३.१५	८९.६१	
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
	(विशेष साधारण बाबनंतर)	(୩୪८.୩६)	(୪୩.७८)	<b>३</b> 9.७५	(१८९.९४)	६३.9५	८९.६१	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(୩୪८.୩६)	(89.0८)	<b>३</b> 9.७५	(१८९.९४)	६३.9५	८९.६१	
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	(१६९.२४)	(88.८०)	२१.३९	(२१४.०४)	82.83	49.43	
દ્	समभाग भांडवल	00.5988	8863'00	8893.00	8863'00	8863'00	8883.00	
Ø	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)							
	(दर्शनी मुल्य रू.qo/- प्रत्येकी)							
	मूळ व सौमिकृत	(0.39)	(0.09)	0.00	(0.39)	0.98	0.२१	

सेबी एलओडीआर रेप्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ नुसार ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच अहवाल लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि व कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी सपंकेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कवाचि सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. वित्तीय निष्कवाचि संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.galaxycloudkitchens.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्व गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेडकरित सही/

सीईओ व डब्ल्युटीडी डीआयएन:०५२०००५

देनांकः ०५.११.२०२२

# बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बी२ इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१९०९४. **EINSERV** कार्यालय: सरद्भम आयटा पाक बार इमारत, पता नजरात, नजरात कर कार्यालय: अयवंत इमारत, मुंबई पुणे रोड, महावीर चौक, प्रिया फर्निचरजवळ, चिंचवड, पुणे-४११०१९. **शाखा कार्यालय:** ४था मजला, सुमंगल हाऊस, ब्लॉक क्र.८, सुप्रिम किडनी केअर हॉस्पिटलजवळ, साधु वासवाणी रोड, मिको सर्कलजवळ, नाशिक-४२२००१.

#### सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

ा<mark>. बजाज फायनान्स लिमिटेड</mark>चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**कडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्कम तसेच व्याज व इतर शुल्के अशी रक्कम रणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तदनुसार सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे गरतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकबाकी रक्कम असलेली कर्ज विधेची संपूर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

सुविधचा संपुण रक्कम भरण्यास कळावण्यात यत आह ज्याकार		
कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/ जामिनदाराचे नाव व पत्ता	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना तारीख व रक्कम
शाखाः भंडारा (कर्ज कः: एच४डब्ल्युरईसीएन०३६६५१० आणि एच४डब्ल्यु१एचएलपी०२४८९७९) १) गणेश पुरुषोत्तम पेणकर (कर्जदार) २) प्रिती वामनराव धुर्वे (सह-कर्जदार) पत्ताः डॉ. पेणकर क्लिनीक, नागमिड, चंद्रपूर, महाराष्ट्र- ४४१२०५.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट मालमत्ता, खासरा क्र.१२१, १७५, १९४/१, १९४/२, १९४/ ३, १९४/४ व १९४/५, कांचनगंगा फ्लॅट क्र.३०४, विंग एस, क्लस्टर ३, ३रा मजला, टाईप २, सुपर बिल्टअप क्षेत्र ५५.०९ चौ.मी., मौजे मोंघा, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर- ४४१११०, पुजेस: पायन्या; पश्चिमेस: फ्लॅट क्र.३०३; उत्तरेस: रस्ता; दक्षिणेस: विंग टी फ्लॅटची बाल्कनी.	२५ ऑक्टोबर, २०२२ रु.१०,३१,५५४/- (रुपये दहा लाख एकतीर हजार पाचशे चोपन्न फक्त)
शाखाः चोपडा (कर्जं क्र.: एच४एम२एचएलडी०१७६७५३ आणि एच४एम२एचएलटी०१९८८६२ आणि एच४एम२एचएलटी०१९८८६३) ९) सुनिल जगन्नाथ दुसिंग (कर्जदार) २) प्रतिभा सुनिल दुसिं (सह-कर्जदार) पत्ताः आरथे, ता. शिरपूर, जिल्हा धुळे, महाराष्ट्र-४२५४०४.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.२१/बी अंग्रत: गट क्र.१४७, ए/पी-आरथे २ केएचएलएल, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे-४२५४२७, पुर्वेस: पी.क्र.२१ ए; पश्चिमेस: पी. क्र.२१वीं चा भाग; उत्तरेस: एस.क्र.१४६; दक्षिणेस: ९.०० मी. रोड.	२७ ऑक्टोबर, २०२२ रु.२०,१७,१०८/- (रुपये वीस लाख सतरा हजार एकशे आठ फक्त)
शाखाः नाशिक (कर्जं कः: ४०७एचएसओ६०२७७६०४) १) सुरज कृष्णाराव मोरे (कर्जदार) २) तेजल सुरज मोरे (सह-कर्जदार) पत्ताः फ्लॅट क्र.०९, १ला मजला, शिवम निवास, प्लॉट क्र.५०, ५१, एस.क्र.२२३/ए/१, वनशिरी कॉलनी, नाशिक, नाशिक-४२२०१०.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॉट क्र.०९, १ला मजला, हिवम निवास अपार्टमेंट, प्लॉट क्र.५०+५१, गट क्र. एस.क्र.२२३/ए/१, वनश्री कॉलनी, अम्बड शिवार, नाशिक, महाराष्ट्र-४२२०१०.	२२ ऑक्टोबर, २०२२ क.२०,८१,६२९/ – (रुपये वीस लाख एक्याऐंशी हजार सहाशे एकोणतीस फक्त)
शाखाः कोपरगाव (कर्ज क्र.: एच४७९एचएलडी०२१९६१३ आणि एच४७९एचएलटी०२४१०६०) १) वैभव नारावण विद्र (कर्जदार) २) कल्पना नारावण विद्र (सह-कर्जदार) पत्ताः अ.क्र.१०५, हनुमान नगर, कोपरगाव, अहमदनगर- ४२३६०१.	खाली नमुद बिगरशेत जिमिनीचे सर्व भाग व खंड: गट क्र.१५८/२, राज कॉम्प्लेक्स नामे गट इमारत, फ्लॅट क्र.०१, १ला मजला, बिल्टअप क्षेत्र ६०.३८ चौ.मी. (६५० चौ.फु.), मौजे मनमाड, ता. नांदगाव, जिल्हा नाशिक-४२३१०४. ण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना	२६ ऑक्टोबर, २०२२ क. १३,२२,५०१/ – (रुपये तेरा लाख बावीस हजार पाचशे एक फक्त)

सूचना प्रकाशन तारेखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (बजाज हौसिंग फायनान्स र्लेमिटेडकडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशैन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटेस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. वरनामित पक्षकारांना सङ्घा आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हित

श्री. सुनिल शिवराम सावंत

२१ श्रीम.बबली खातून फिरोज मो. राईन ०७/०९/२२

दिनांक: ०७.११.२०२२ ठिकाण: महाराष्ट्र

प्राधिकत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

५६६७

५६५८

# जाहीर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिँग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड पूर्व मुंबई-४०००८१.

यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित., मुंबई पत्ता : आशापुरा रिजेन्सी को-ऑप.ही. सोसा., शॉप नं. ११, प्लॉट नं. २५, सेक्टर- ६, कामोठे, नवी मुंबई- ४१०२०९. शाखा : कामोर

											1
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा रक्कम	जाब	२७	श्री. प्रकाश गोपाळ दगडे	०७/०९/२२	५६६०	१०२१५१	2
नं.		दिनांक	क्रमांक		देणार क्र.	२८	श्री. हुसेन साहेबलाल शेख	०७/०९/२२	५६६०	१०२१५१	3
१	श्री. अलिंद उपेंद्रप्रकाश श्रीवास्तव	०७/०९/२२	५६५५	५३६६९	१	२९	श्री. सरेश रामउजागीर गप्ता	०७/०९/२२	५६६१	৬३५१२	٤
२	श्री. संजित नित्यानंद मौलिक	०७/०९/२२	५६५५	५३६६९	3	30	श्री. सोनुकमार स् <b>भे</b> दार निषाद	06/08/22	५६६१	७३५१२	2
3	श्रीम. आश्विनी सुरेंद्र गायकवाड	०७/०९/२२	५६६३	९०७७५	?	l	13 3				$\vdash$
Х	श्री. शंकरजीत राजबीर सिंग	०७/०९/२२	५६६३	९०७७५	3	38	श्री. रमेश रामउजागीर गुप्ता	०७/०९/२२	५६६१	७३५१२	3
ų	श्री. हसेन साहेबलाल शेख	०७/०९/२२	५६७१	२०२६९७	१	32	श्री. संजोग दत्ताराम सकपाळ	०७/०९/२२	५६६४	५५८९७	5
ε.	श्री. विश्वनाथ गोमजी नागरे	06/08/22	५६७१	२०२६९७	3	33	श्रीम. दर्शना दत्तात्रय कोळी	०७/०९/२२	५६६४	५५८९७	3
le)	श्री. प्रथमेश अशोक साखरकर	06/08/22	4888	७४३५६	8	38	श्री. संदीप रावसाहेब डोंगरे	०७/०९/२२	५६६५	७१९०६	१
H					+	34	श्री. प्रल्हाद आबाजी घोडेराव	०७/०९/२२	५६६५	७१९०६	7
۷	श्रीम. भावना संजय जाधव	०७/०९/२२	५६६६	७४३५६	3	३६	श्री. सुनिल सुभाष हिवराळे	०७/०९/२२	५६६५	७१९०६	3
٩	श्री. कौस्तब कृष्णा घोष	०७/०९/२२	५६६८	१२११५०	१	36	श्रीम. कविता बाबासाहेब कांबळे	06/08/22	५६६९	१२४४५६	१
१०	श्री. राहुल विश्वनाथ नलावडे	०७/०९/२२	५६६८	१२११५०	3		· '				
११	श्री. ईसाक ईस्माइल बेंडाळी	०७/०९/२२	५६५६	४३२०१	१	36	श्री. प्रभाकर पांडुरंग कांबळे	०७/०९/२२	५६६९	१२४४५६	?
१२	श्री. अरुप बिधान हलदार	०७/०९/२२	५६५६	४३२०१	2	39	श्री. मकरंद शशिकांत सावंत	०७/०९/२२	५६६९	१२४४५६	3
१३	श्री. महेश गणपत कदम	०७/०९/२२	५६५६	४३२०१	3		सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी द म्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी य				
१४	श्री. उमेश अनिल कांबळे	०७/०९/२२	५६५४	२३०९६	१	नसल्या	ने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ट १/२०२२ रोजी दुपारी ०२:०० वाजता	s अर्जासंबंधी आप	ले म्हणणे मां	iडण्यासाठी स्वत: जा	तीने <b>दिनांक</b>
१५	श्रीम. ज्योती अनिल भगत	०७/०९/२२	५६५४	२३०९६	२		या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांन				
१६	श्री. कमलाकर महादू शिर्के	०७/०९/२२	५६५४	२३०९६	3	हजर न राहित्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्याची. त्या प्रमाणे करील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाच रह समजण्यात येईल.					
१७	श्री. सुनिल कृष्णा कांबळे	०७/०९/२२	५६५७	४४८९७	2		ही नोटीस आज <b>दिनांक २१/१</b> ०/२०				
१८	श्री. अनिल बाबूराव आंबेकर	०७/०९/२२	५६५०	६९८९४८	2			<del>6</del> -	सही <i>,</i>	/- ो संस्था. (परसेवा)	
१९	श्री. किरण नानासाहेब माळी	०७/०९/२२	५६५०	६९८९४८	3		(शिक्का) <sub>मह</sub>			ा सस्था, (परसवा) री पतसंस्था फेडरेशन	लि. मुंबई

22	श्री. सुरेंद्र लक्ष्मण गायकवाड	०७/०९/२२	५६५८	२८९९४	3
२३	श्री. अविनाश पंढरीनाथ भागवत	०७/०९/२२	५६५९	५६२५८	१
२४	श्री. नितिन दिलीप भोसले	०७/०९/२२	५६५९	५६२५८	?
२५	श्री. दत्तात्रय भास्कर शिरोळे	०७/०९/२२	५६५९	५६२५८	3
२६	श्री. सोमनाथ मदन म्हात्रे	०७/०९/२२	५६६०	१०२१५१	१
२७	श्री. प्रकाश गोपाळ दगडे	०७/०९/२२	५६६०	१०२१५१	2
२८	श्री. हुसेन साहेबलाल शेख	०७/०९/२२	५६६०	१०२१५१	3
२९	श्री. सुरेश रामउजागीर गुप्ता	०७/०९/२२	५६६१	७३५१२	१
30	श्री. सोनूकुमार सुभेदार निषाद	०७/०९/२२	५६६१	७३५१२	2
३१	श्री. रमेश रामउजागीर गुप्ता	०७/०९/२२	५६६१	७३५१२	3
3?	श्री. संजोग दत्ताराम सकपाळ	०७/०९/२२	५६६४	५५८९७	?
33	श्रीम. दर्शना दतात्रय कोळी	०७/०९/२२	५६६४	५५८९७	m
38	श्री. संदीप रावसाहेब डोंगरे	०७/०९/२२	५६६५	७१९०६	१
34	श्री. प्रल्हाद आबाजी घोडेराव	०७/०९/२२	५६६५	७१९०६	?
38	श्री. सुनिल सुभाष हिवराळे	०७/०९/२२	५६६५	७१९०६	æ
ē	श्रीम. कविता बाबासाहेब कांबळे	०७/०९/२२	५६६९	१२४४५६	१
36	श्री. प्रभाकर पांडुरंग कांबळे	०७/०९/२२	५६६९	१२४४५६	2
39	श्री. मकरंद शशिकांत सावंत	०७/०९/२२	५६६९	१२४४५६	w



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

(Rs. In Lakhs)

#### YASH MANAGEMENT & SATELLITE LTD. Read Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L65920MH1993PLC073309

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2022

STANDALONE Particulars Half Year Ended Quarter Ended Half Year Ended 30.09.2022 31.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 30.09.2022 31.06.2022 30.09.2021 30.09.2022 30.09.2021 31.03.2022 31.03.2022 311.85 16.50 107.85 15.65 91.35 40.94 (56.66)1.13 (8.01)Net Profit/(Loss) before tax after Exceptional Items 16.50 107.85 40.94 (56.66)1.13 15.65 91.35 1.13 48.65 (8.01)Net Profit/(Loss) after tax 13.89 77.09 1.13 90.98 1.74 40.94 (59.27)34.39 1.13 (24.88) 1.74 (1.45)Total Comprehensive Income for the period net of tax 42.31 45.64 39.18 87.95 128.36 136.39 (30.84)2.94 39.18 (27.90)128.36 94.00 1700 1700 1700 1700 1700 1700 Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share) 1700 1700 1700 1700 1700 1700 682.57 706.31 Reserve excluding Revaluation Reserve Earnings Per Share 0.13 0.66 0.52

The above audited consolidated and standalone financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on 5<sup>th</sup> November, 2022 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended). The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).
The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disciosure Requirements), Regulations 2015. The ful

For Yash Management and Satellite Ltd Sd/-

Anurag G upta Managing Director DIN:00398458

By order of the Board

Place: Mumbai

format of Quarterly /Annual Financial Results are available at <u>www.bseindia.com</u> and <u>www.yashmanagement.in.</u>